

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६/का.१२
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
तारीख: ३० जुलै, २०१९

वाचा -

- १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९
- २) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र.नानिशा-२०१५/प्र.क्र.३८७/का-१२, दि.२७.०६.२०१६.
- ३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१६/प्र.क्र.२८०/का.१२, दि.२९.०५.२०१७.
- ४) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.१८.०५.२०१८.
- ५) आदिवासी विकास विभाग, शासन शुद्धिपत्रक क्रमांक :- नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का.१२, दि.९.०६.२०१८.
- ६) आदिवासी विकास विभाग, शासन पत्रे क्र.नानिशा-२०१८/प्र.क्र.२५६/का-१२, दि.०१.०४.२०१९ व दि. १०.०५.२०१९ अन्वये निर्गमित सचिव स्तरीय समितीच्या बैठकांची इतिवृत्ते.

प्रस्तावना

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतची योजना संदर्भ क्र. १ येथील दि.२८.०८.२००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजना अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणण्याकरिता शाळेमध्ये उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे व शाळांना द्यावयाचे शुल्क निर्धारित करण्याकरिता संदर्भ क्र. २ येथील दि.२७.०६.२०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार धोरण ठरविण्यात आलेले आहे. तसेच सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अधिक चांगली होण्याच्या सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून दृष्टीने इयत्ता १ ली व इयत्ता २ री या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रवेश देण्याबाबत संदर्भ क्र. ३ येथील दि.२९.०५.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शाळेमध्ये

उपलब्ध शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा आणि त्याच्या दर्जानुसार गुणांकन निश्चित करून प्राप्त गुणांकनानुसार शाळांची निवड करणे याबाबत संदर्भ क्र. ४ येथील दि. १८.०५.२०१८ रोजीच्या शासन निर्णय व संदर्भ क्र. ५ येथील दि.०९.०६.२०१८ रोजीच्या शासन शुद्धिपत्रकान्वये सुधारीत धोरण ठरविण्यात आलेले आहे.

उपरोक्त तरतूदीस अनुसरून नामांकित योजनेतर्गत चालू शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० करिता अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याच्या अनुषंगाने योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमार्फत (<https://namankit.mahaonline.gov.in>) प्राप्त नवीन शाळांचे अर्ज तसेच सदर योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या जुन्या शाळांमार्फत प्राप्त संमतीपत्र यास अनुसरून संबंधित प्रकल्प अधिकारी व अपर आयुक्त, आदिवासी विकास यांनी शासनास प्रस्ताव सादर केले आहेत. सदर प्रस्तावाबाबत सचिव स्तरीय समितीमध्ये प्राप्त मान्यतेस अनुसरून नामांकित योजनेतर्गत संस्था/शाळांची निवड करणे व अशा शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यास मंजूरी देण्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय -

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेतर्गत विहित निकष पूर्ण करित असलेल्या अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यक्षेत्रातील खालीलप्रमाणे नमूद केलेल्या संस्था/ शाळांची निवड करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून सदर शाळांमध्ये मंजूर करण्यात येत असलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१९-२० या वर्षाकरिता अमरावती विभागांतर्गत एकूण १९ शाळांनी नव्याने प्रस्ताव दाखल केले होते. तथापि सदर १९ शाळा ह्या नामांकित योजनेतर्गत शासन निर्णयातील अनिवार्य निकष पूर्ण करत नसल्याने त्यांच्याकडे भौतिक सोयी सुविधांचा अभाव असल्याने त्यांची निवड करण्यात येत नाही.

३. अमरावती विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तसेच योजनेतर्गत प्रचलित निकष पूर्ण करत असलेल्या खालील ८ जुन्या शाळांमध्ये सन २०१९-२० करिता नवीन विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव	विद्यार्थी संख्या
१	जयहिंद शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर.	स्वामी विवेकानंद इंटरिग्रेशन स्कूल, लातूर.	२९
२	पूर्णा कावेरी शिक्षण संस्था, सिल्लोड, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.	लिटील वंडर्स इंग्लिश स्कूल, सिल्लोड, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.	२५०
३	डॉ मुकुंदराव के. पवार शैक्षणिक प्रतिष्ठाण, अमरावती.	डॉ मुकुंदराव के. पवार पब्लीक स्कूल, जुना धामणगाव, जि.अमरावती.	१४०

४	विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठाण, ता.सोनपेठ, जि.परभणी.	व्हीजन पब्लिक स्कूल, ता.सोनपेठ, जि.परभणी.	१००
५	अवतार मेहेरबाबा बहुउद्देशिय संस्था, लोतवाडा, ता. दर्यापूर, जि. अमरावती	ज्ञानपिठ इंग्लिश मिडीयम स्कूल, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती	५०
६	श्री रामराव नाईक बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, मुन्शीराम तांडा, ता. सोनपेठ, जि. परभणी	कै. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, सायखेडा, ता. सोनपेठ, जि. परभणी	५०
७	पुरोगामी बेरोजगार नारी बहुउद्देशिय संस्था, अमरावती	महर्षी पब्लिक स्कूल, नवसारी, जि. अमरावती	२००
८	राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय शिक्षण संस्था	ईश्वर देशमुख डे बोर्डिंग इंग्लिश मिडीयम स्कूल, दिग्रस, जि. यवतमाळ	१५०
एकूण			९६९

४. अमरावती विभागातील योजनेंतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या खालील ३६ जुन्या शाळांमध्ये नवीन विद्यार्थी प्रवेशित न करता यापूर्वी प्रवेशित असलेले विद्यार्थी सन २०१९-२० करिता कायम ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे. सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव
१	कै.प्रभाकरराव माधवराव जाधव सेवाभावी संस्था, श्रीनगर, जि. नांदेड.	शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, पासदगाव, जि. नांदेड.
२	दर्यापूर एज्युकेशन सोसायटी, दर्यापूर, ता.दर्यापूर, जि.अमरावती.	दर्यापूर इंग्लिश प्रायमरी अँड सेकंडरी हायस्कूल, सासन रामपूर, ता.दर्यापूर, जि.अमरावती.
३	श्री.दादासाहेब गवई चॅरीटेबल ट्रस्ट, अमरावती.	लोटस इंग्लिश स्कूल, शामनगर, अमरावती.
४	पैनगंगा बहुउद्देशिय संस्था, यवतमाळ.	रेड्डीज कॉन्व्हेंट, पाटणबोरी, ता.केळापूर, जि.यवतमाळ.
५	स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर, जि.लातूर.	जयहिंद पब्लिक स्कूल, जळकोट रोड, उदगीर, जि.लातूर.
६	महात्मा फुले ग्रामीण विकास सेवाभावी संस्था, सोनावळा, ता.जळकोट, जि.लातूर.	महात्मा फुले पब्लिक स्कूल, ता.जळकोट, जि.लातूर.
७	पाटील कमलाबाई गणेशपुरकर शिक्षण संस्था, नांदेड.	राजश्री पब्लिक स्कूल, आंबेडकर चौक, लातूर रोड, नांदेड.

८	श्री.दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होंटाळा, जि.नांदेड.	न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूल, नायगाव, ता.नायगाव, जि.नांदेड.
९	कै व्यकटराव पाटील ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठाण, डोंगरगाव, ता.लोहा, जि.नांदेड.	शंकरराव चव्हाण इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, दत्तनगर, नांदेड.
१०	चिखली अर्बन बहुउद्देशिय संस्था, चिखली, जि.बुलढाणा.	द चिखली अर्बन विद्यानिकेतन, जाफ्राबाद रोड, चिखली, जि.बुलढाणा.
११	बळीराजा एकात्मिक ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, हिंगोली.	सरस्वती इंटरनॅशनल स्कूल, कुर्तडी, ता.हिंगोली, जि.हिंगोली.
१२	श्री.मोतिरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा, ता.मंगळूरपीर, जि.वाशिम.	यशवंतराव चव्हाण प्रायमरी इंग्लिश स्कूल, ता.मंगळूरपीर, जि.वाशिम.
१३	सहयोग सेवाभावी संस्था, विष्णुपुरी रोड, नांदेड.	इंदिरा इंटरनॅशनल पब्लीक स्कूल, विष्णुपुरी, नांदेड.
१४	ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ.	मार्कडेय पब्लीक स्कूल, वरडगाव, ता.राळेगाव, जि.यवतमाळ.
१५	श्री.शिवाजी बहुउद्देशिय संस्था, राळेगाव, जि.यवतमाळ.	स्कूल ऑफ ब्रिलियंट मेटीखेडा रोड, राळेगाव, जि.यवतमाळ.
१६	श्रीराम प्रतिष्ठाण, सेलू, जि.परभणी.	एल.के.आर.आर.प्रिन्स इंग्लिश स्कूल, सेलू, जि.परभणी.
१७	श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड.	ग्रीन फील्ड नॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, रामेश्वर, धर्माबाद, जि.नांदेड.
१८	कै.प्रभाकरराव माधवराव जाधव सेवाभावी संस्था, श्रीनगर, नांदेड.	विवेकानंद ज्ञानपीठ व कनिष्ठ महाविद्यालय, विवेकानंद नगर, हिवरा आश्रम, मेहकर, जि.बुलढाणा.
१९	मातोश्री कमलाबाई ठमके बहुउद्देशिय संस्था, गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड.	मातोश्री कमलाबाई ठमके इंग्लिश स्कूल, गोकुंदा, ता.किनवट, जि.नांदेड.
२०	न्यू भारत शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड.	शांतिनिकेतन पब्लीक स्कूल, सिडको, न्यू नांदेड.
२१	संजिवनी सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळ, नांदेड.	वॉलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल, नांदेड.
२२	बाळकृष्ण सोसायटी संस्था, ता.वसमत, जि.हिंगोली.	हायटेक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एरंडेश्वर पूर्णा, जि.परभणी.

२३	मैत्री फाऊंडेशन, लातूर.	शाकुंतल विहार इंग्लिश स्कूल, ममदापूर पाटी, भडी रोड, लातूर.
२४	जनविकास शिक्षण संस्था, भोकरदन, जि.जालना.	श्री.गणपती इंग्लिश हायस्कूल, भोकरदन, जि.जालना.
२५	श्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षण प्रशिक्षण संस्था, यवतमाळ.	सैनिकी पब्लिक स्कूल, वडकी, ता.राळेगाव, जि.यवतमाळ.
२६	महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण, वाशिम.	भावना पब्लिक स्कूल, पुंडलिकनगर, ता.रिसोड, जि.वाशिम.
२७	धर्मवीर द.धि.रहाते शिक्षण व बहुउद्देशित संस्था, बुलढाणा.	सेंट्रल पब्लिक स्कूल, मेहकर, जि.बुलढाणा.
२८	गोदावरी मनार चॅरीटेबल ट्रस्ट, शंकरनगर, नांदेड.	गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर, नांदेड.
२९	भगिनी निवेदिता ट्रस्ट, बुलढाणा.	जीवन विकास कॉन्व्हेंट, डोणगाव, ता.मेहकर, जि.बुलढाणा.
३०	तुकाई प्रतिष्ठान, नांदेड, ता. जि . नांदेड	गोदावरी इंटरनॅशनल स्कूल, मरळक फाटा, नांदेड.
३१	देवर्षी ग्रामीण व शहरी विकास प्रतिष्ठाण, हिंगोली.	कॅब्रीज स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगोली.
३२	प्रियदर्शनी सेवा संस्था, कळमनुरी.	गार्डन हिल्स इंग्लिश प्रायमरी स्कूल, कळमनुरी, जि.हिंगोली.
३३	जान्हवी मिरा चॅरीटेबल ट्रस्ट, परभणी.	अरबिदा अक्षरज्योती इंग्रजी प्राथमिक स्कूल, परभणी.
३४	श्री.दत्त शिक्षण प्रसारक मंडळ, होटाळा, जि.नांदेड.	न्यू प्रायमरी इंग्लिश स्कूल, नायगाव, ता.नायगाव, जि.नांदेड.
३५	राधेय चॅरीटेबल ट्रस्ट, लातूर	डि.बी. पब्लिक स्कूल, महाळुंगा, जि. लातूर
३६	प्रियदर्शनी मागासवर्गीय विकास महिला विकास मंडळ, नांदेड	एकलव्य इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, बामणी, ता. अर्धापूर, जि. नांदेड

५. अमरावती विभागातील योजनेतर्गत यापूर्वी निवड करण्यात आलेल्या तथापि, योजनेतर्गत शाळा निवडीचे प्रचलित निकष पूर्ण न करणे, भौतिक सोयी सुविधांचा अभाव, कमी गुणांकन असलेल्या शाळांची योजनेतर्गतची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे .सदर शाळांची यादी खालीलप्रमाणे:-

अ.क्र.	संस्थेचे नाव	शाळेचे नाव	पूर्वी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
	श्री. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था, परभणी	जेट किडस इंटरनॅशनल स्कूल, धर्मापुरी, जि. परभणी	८५
		एकूण	८५

मान्यता रद्द केलेल्या उपरोक्त जुन्या शाळेमधील ८५ विद्यार्थी इतर शाळांमध्ये यावर्षी निवडलेल्या मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. रद्द झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजनाने प्रवेशित करण्याची कार्यवाही अपर आयुक्त, अमरावती यांनी करावी.

६. नामांकित शाळेत प्रवेश देताना खालील अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे

- I. संबंधित संस्था/शाळा मार्फत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा देण्यास तयार आहेत, याची संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी खातरजमा करावी व संस्थेसोबत तसा करारनामा करण्यात यावा.
- II. संस्था/शाळेमार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु करणे अपेक्षित नाही, शाळेमध्ये सुरु असलेल्या नियमित तुकडी/वर्गामध्येच इतर विद्यार्थ्यांसमवेत योजनेतर्गत प्रवेशित अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे बंधनकारक राहिल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी तुकडी/वर्ग सुरु केल्याचे आढळल्यास सदर संस्थेवर गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात येईल व शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल.
- III. संस्थांनी मुलींच्या वसतीगृहात महिला अधिका व केअरटेकर यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. याची पूर्तता न आढळल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल.
- IV. सदर योजनेतर्गत शासनाने मान्यता दिलेल्या शाळांमध्येच आणि संबंधित शाळेकरिता मंजूर केलेल्या विद्यार्थी संख्येच्या मर्यादेतच अनुसूचित जमातीचे विद्यार्थी प्रवेशित करण्याबाबत अपर आयुक्त, आदिवासी विकास व प्रकल्प अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
- V. योजनेच्या मूळ तरतूदीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु .१ लाख एवढ्या कमाल मर्यादेत असणाऱ्या पाल्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा.
- VI. प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थी प्रवेशित करताना जवळच्या शाळेमध्ये तसेच संबंधित प्रकल्पातील निवड करण्यात आलेल्या शाळांना प्राधान्य देऊन विद्यार्थी प्रवेशाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी.
- VII. एखाद्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील निवड करण्यात आलेल्या शाळा व त्यामध्ये मंजूर विद्यार्थी संख्या यापेक्षा योजनेतर्गत प्रवेशाकरिता प्राप्त अर्जांची संख्या जास्त असल्यास प्रकल्प अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची निवड ड्रॉ पध्दतीने करून निवड यादी जाहीर करावी. तसेच निवड न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द करावी. प्रकल्पामधील निवड करण्यात आलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा
- VIII. सदर योजनेतर्गत निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांच्या संस्थाचालक/मुख्याध्यापक यांच्या समवेत अपर आयुक्त यांनी शैक्षणिक वर्षाच्या प्रथम व द्वितीय सत्रामध्ये बैठक घेऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत आढावा घ्यावा.
- IX. नामांकित योजनेतर्गत शाळेची निवड झाल्यानंतर पहिल्या सत्रात दोन वेळा, तसेच द्वितीय सत्रात दोन वेळा संबंधित प्रकल्प अधिकारी यांनी अचानक नामांकित शाळांना व्यक्तीशः भेट

- देऊन सदर शाळेमधील सौदाहर्णपूर्ण वातावरण, विद्यार्थ्यांवर अत्याचार, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, औषधोपचार, शैक्षणिक दर्जा, पोषण इत्यादी सर्व बाबीबाबतचा अहवाल अपर आयुक्त, आदिवासी विकास; आयुक्त, आदिवासी विकास यांच्यामार्फत शासनास सादर करावा.
- X. आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र.शाआशा-२००८/प्र.क्र.८१/का.१३, दि.२८.०८.२००९ आणि आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्र नानिशा-२०१८/प्र.क्र.२१/का-१२, दि.१८.०५.२०१८ मधील विहित तरतूदींचे काटेकोरपणे पालन करावे. सदर तरतूदींचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल.
- XI. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली व इयत्ता २ री या ईयत्तेमध्येच प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.
- XII. सदर शासन निर्णयानुसार नामांकित योजनेंतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या शाळांमधील विद्यार्थी तसेच शासकीय इंग्रजी माध्यमाच्या श्रेणीवाढ नसलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना इतरत्र समायोजित करण्यात यावे. असे समायोजन करताना विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्याबाबत कार्यवाही करावी. तदनंतर सदर शासन निर्णयान्वये मान्यता दिलेल्या इतर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अशा विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात यावे. तसेच सदर शासन निर्णयान्वये मंजूर नामांकित शाळांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत समायोजन करणे शक्य नसल्यास याव्यतिरिक्त समायोजनाच्या प्रस्तावास शासनाची मान्यता घेण्यात यावी.
- XIII. नामांकित योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करताना ज्या इयत्तेत विद्यार्थी प्रवेशित करावयाचे आहेत, अशा इयत्तेत संबंधित शाळेमध्ये नामांकित योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी (Non-namankit students) संख्येच्या समप्रमाणाच्या कमाल मर्यादेत राहतील याची दक्षता घेण्यात यावी. (नामांकित योजनेंतर्गत प्रवेशित विद्यार्थी कमाल ५० टक्के : योजनेव्यतिरिक्त प्रवेशित इतर विद्यार्थी किमान ५० टक्के)
७. ज्या नामांकित संस्थेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांस प्रवेश देण्यात येणार आहे, त्या संस्थेबरोबर संबंधित प्रकल्प अधिका-यांनी करारनामा करावा. सदर करारामध्ये नामांकित योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेल्या वर्गापासून इयत्ता १२ वी पर्यंत त्यांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, निवास, आहार व अन्य विहित सोयी सुविधा पुरविण्याबाबत व स्वतंत्र वर्ग न करण्याबाबत बाबींचा समावेश करण्यात यावा. तसेच नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या सर्व नामांकित शाळांचे प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीवर गुणांकन करण्यात येईल व आवश्यक विहित शैक्षणिक व निवासी सोयी सुविधा यामध्ये निवड करण्यात आलेल्या नामांकित शाळांमध्ये त्रुटी आढळून आल्यास किंवा विहित गुणांकनानुसार शाळा अपात्र ठरल्यास संबंधित शाळेची नामांकित योजनेंतर्गतची मान्यता रद्द करून प्रवेशित करण्यात आलेले अनुसूचित जमातीचे विद्यार्थी इतरत्र समायोजित करण्यात येतील, याचा देखील करारनाम्यात समावेश असावा. नामांकित योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या

शाळांमार्फत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार, अधिनियम, २००९ व त्याअंतर्गत केलेले व केले जाणारे सर्व नियमांची / तरतूदींची तसेच इयत्ता १ ली मध्ये शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान वयाबाबत शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या तरतूदीचे पालन करणे आवश्यक आहे.

८. नामांकित इंग्रजी शाळेत अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात प्रवेशित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवर तयार होणाऱ्या देयकानुसार आयुक्त, आदिवासी विकास यांनी संबंधित शाळेस थेट ऑनलाईन प्रणालीमार्फत दोन टप्प्यात निधी वितरीत करावा. संबंधित शाळांना ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त अंतीम गुणांकनानुसार निश्चित होणाऱ्या देय रकमेनुसार एकूण रकमेच्या ५० टक्के रक्कम प्रथम सत्राच्या सुरुवातीस माहे जुलैमध्ये वितरीत करण्यात यावी व उर्वरित ५० टक्के रक्कम दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत खातरजमा करून माहे डिसेंबरमध्ये वितरीत करण्यात यावी.

९. सदर योजनेची अंमलबजावणी संबंधित प्रकल्प अधिकारी करतील तसेच अपर आयुक्त, आदिवासी विकास योजनेचे "पर्यवेक्षकीय अधिकारी" म्हणून व आयुक्त, आदिवासी विकास नाशिक हे "नियंत्रक अधिकारी" म्हणून जबाबदारी पार पाडतील.

१०. सदर योजनेसाठी होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली करण्यात यावा.

" मागणी क्र. टी- ५

२२२५- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण-
पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-

०२- अनुसूचित जमातीचे कल्याण

७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना- राज्य योजनांतर्गत योजना

(०२) जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना

(०२) (२९)- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये

शिक्षण देणे.

(२२२५ सी-९९९) ३१ " सहायक अनुदाने (वेतनेतर) "

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७३११७५६४२७३२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. ना. शिंदे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

- ३) मा.मंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव.
- ५) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- ८) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक.
- ९) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.
- १०) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ११) महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/ (लेखापरिक्षा), मुंबई /नागपूर
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १३) सर्व संबंधित संस्था/शाळा. (संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत)
- १४) निवड नस्ती का-१२.